

G-RIDE logo and contact information for G-RIDE Gandhinagar.

E-TENDER NOTICE
G-RIDE Gandhinagar invites tender through e-tendering process for Project Management Consultancy for Gauge Conversion of Bhatraj (63.83 KM) - Ranuj (101.983 KM) Section, Total Length of 38.153 KM Metre Gauge to Broad Gauge with 25 KV AC Electrification in Ahmedabad Division of Western Railway.

पंजाब नैशनल बैंक Punjab National Bank
General Services Administration Division
Head Office, Plot No. 4, Sector-10, Dwaraka, New Delhi-110075

NOTICE FOR SUBMISSION OF BIDS FOR CARD (DEBIT CARD, CREDIT CARD & WORLD TRAVEL CARD) INSURANCE POLICY OF BANK

PUNJAB NATIONAL BANK invites sealed bids for Renewal of CARD (DEBIT CARD, CREDIT CARD & WORLD TRAVEL CARD) INSURANCE POLICY OF BANK from the registered General Insurance Companies of India.

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

FORM NO. INC-26
(Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules 2014)
Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another

VEDANTA LIMITED logo and contact information.

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS
Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor-Education & Protection Fund (IEPF)
Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(e) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereon ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF).

IMPORTANT
While case is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss of damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals who advertise in its newspapers or Publications. We therefore recommend that the readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreement with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

TATANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED
TNPoE-06/CE/Invil/Thermal/MS/GenCO/2021-22
KTPS-V&V Stages - Sale of Fly Ash available at Kothagudem Thermal Power Station V&V Stages, Palancha, Shirdafur Kothagudem Dist on Revenue Auction basis.

TATA TATA POWER
The Tata Power Company Limited
Registered Office: Sakinaka, Mumbai-400007

Table with 4 columns: Sr. No., Consolidated, Quarter ended (31-Mar-21, 31-Dec-20), and Year ended (31-Mar-21, 31-Mar-20). Rows include Total Income from operations, Profit/Loss before exceptional items and tax, Profit/Loss before tax, Profit/Loss for the period/year, Total Comprehensive Income, etc.

Notes:
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12th May 2021.

2. Financial Information of the stand-alone financial results of the Company is as follows:

Table with 4 columns: Sr. No., Standalone, Quarter ended (31-Mar-21, 31-Dec-20), and Year ended (31-Mar-21, 31-Mar-20). Rows include Total Income from operations, Profit/Loss before exceptional items and tax, Profit/Loss before tax, Profit/Loss for the period/year, Total Comprehensive Income, etc.

3. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosures Requirements), 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites www.sebiindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.tatapower.com.

4. Figures for the quarters ended 31st March, 2021 and 31st March, 2020 are the balancing figures between the audited figures in respect of the full years ended and the unaudited figures of nine months ended 31st December, 2020 and 31st December, 2019 respectively.

For and on behalf of the Board of the TATA POWER COMPANY LIMITED
PRAVEEN SINHA
CEO & Managing Director

Advertisement under Regulation 18(12) in Terms of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended

SIEL FINANCIAL SERVICES LIMITED

(Formerly Known as Shriram Agro-Tech Industries Limited) ("Target Company")
Registered Office: 4th Floor, Soni Mansion, 12-B Rattlam Kohli, Indore - 452001, Madhya Pradesh, India;
Tel: +91 9893026561; Fax: NA; Email: sielfinancialservices@gmail.com;
Website: www.sielfinancial.com; Corporate Identification Number: L65999MP1990PL007674

This Post Offer Advertisement ("Post Offer Advertisement") is being issued by Saffron Capital Advisors Private Limited ("Saffron Capital Advisors") on behalf of Parmeet Singh Sodhi ("Acquirer 1") and Aven Kaur Sodhi ("Acquirer 2") (Acquirer 1 and Acquirer 2 are hereinafter collectively referred to as "Acquirers"), in connection with the offer made by the Acquirers, in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("SEBI Regulations"). This Post Offer Advertisement is to be read in continuation of and in conjunction with: (a) the Public Announcement dated February 25, 2021 ("PAA"); (b) the Draft Offer published on March 03, 2021 in Financial Express (English National Daily) and Mumbai Lachwaghewala (Marathi Daily - Stock Exchange situated) and Balwars Times (Registered Office of the Company) ("DTs"); (c) the Letter of Offer dated April 01, 2021 ("LOF"); (d) Corrigendum to PAA and LOF published on April 13, 2021 ("Corrigendum 1") in the same newspapers in which the PAA was published; (e) the Offer Addendum and Corrigendum to Letter of Offer published on April 20, 2021 ("Corrigendum 2") in the same newspapers in which the PAA was published; (f) Addendum to Public Shareholders' Information published on April 29, 2021 ("Addendum") in the same newspapers in which the PAA was published.

- 1. Name of the Target Company : SIEL Financial Services Limited.
2. Name of the Acquirers : Mr. Parmeet Singh Sodhi and Mrs Aven Kaur Sodhi
3. Name of the Manager to the Offer : Saffron Capital Advisors Private Limited
4. Name of the Registrar to the Offer : MAS Securities Limited
5. Offer Details:
a. Date of Opening of the Offer : April 22, 2021
b. Date of Closure of the Offer : May 05, 2021
6. Date of Payment of Consideration : On or before May 20, 2021
7. Details of Acquisition :

Table with 3 columns: Sr. No., Particulars, Proposed in the Offer Document, Actuals. Rows include Offer Price, Aggregate number of shares tendered, Aggregate number of shares acquired, etc.

8. The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.
9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the registered office of the Target Company.

All unlisted capitalised terms used herein shall have the same meaning as ascribed to such terms in the Letter of Offer.
ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRERS
SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED
Corporate Identification Number: U6720MH2007PT166711

605, Sixth Floor, Centre Point, J. B. Nagar, Anandhi (East), Mumbai - 400 059, India;
Tel. No: +91 22 4082 0994-915; Fax No: +91 22 4082 0999;
Email: info@scapl.com; saffronadvisors.com; Website: www.saffronadvisors.com
Investor grievance: investor.grievance@saffronadvisors.com
SEBI Registration Number: IM00001211;
Contact Person: Armit Wagle / Gaurav Khadwalal

ACQUIRERS
G-4/39A, DLF City, Phase 1, Near DT Mega Mall, Gurugram, Sikanderpur Ghosi(68), DLF, Gurgaon, Haryana - 122002, India
S/-
Place: Gurugram
Date: May 12, 2021

